RAJKAMAL SYNTHETICS LIMITED

CIN No.: L45100MH1981PLC024344

Regd. Off.: 411 Atlanta Estate Premises CHSL, G.M Link Road, Goregaon (East), Mumbai - 400063. Ph. 022-48255368,46056970;

Email: rajkamalsynthetics@gmail.com

Date: January 25, 2024

To,
Department of Listing Operations
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001

Trading Symbol: RAJKSYN

Scrip Code: **514028**

Dear Sir/Madam,

Sub: Intimation on publication of newspaper advertisement.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the advertisement published in the newspapers viz, Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) for the following:

Abstract of the standalone Unaudited Financial Results of the Company for the quarter ended December 31, 2023.

Thanking you

Yours faithfully,

For RAJKAMAL SYNTHETICS LIMITED

Ankur Ajmera Managing Director & CEO (DIN: 07890715) **FINANCIAL EXPRESS**

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

Sanjeet Communication Phone: 40024682/ 40792205.

S. Arts Advtg.

Phone: 23415111

Phone: 2305 4894. Mobile: 9892011371. Yugarambha Advertising,

Taj Publicity Services,

Girgaon, Phone: 2386 8065. Mobile: 9869074144. Aaryan Publicity

Dadar (E), Phone: 022-65881876 Mobile: 9320111876 B. Y. Padhye Publicity Services,

Dadar (W), Phone : 2422 9241/ 2422 0445. DATEY Advertising, Datey Bhavan, Dadar (W)

Mobole: 8452846979/ 9930949817 Hook Advertainment Mobile: 8691800888

Central Advertising Agency, Mahim (W). Phone: 24468656 / 24465555 Charudatta Advertising,

Mahim (W). Phone: 24221461 Jay Publicity, Dadar(E).

Phone: 24124640 Pallavi Advtg. Mobile: 9869109765

Shree Swami Samarth Advertising, Dadar (W), Phone: 24440631

Mobile : 9869131962 Stylus Arts,

Phone: 24304897 Time Advertising, Matunga (W), Phone : 2446 6191

Phone: 2422 5672. Mobile: 9920640689 Media Junction, Matunga (W),

Phone: 022-66393184/ 022-66332340 Mobile: 9820295353/ 9821656198 Achievers Media

Bandra (W.), Phone: 22691584

RAJKAMAL SYNTHETICS LIMITED

CIN- L45100MH1981PLC024344

Registered Office Address: 411 Atlanta Estate Premises CHSL, G.M Link Road, Goregaon (East), , Mumbai-400063 Phone No: 022-48255368,46056970; Email: rajkamalsynthetics@gmail.com STATEMENT OF THE UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED

> ON 31ST DECEMBER 2023 (De le les avenut EDC)

Sr.	Particulars		the ended on	For the Nine months ended on		
No		31-12-2023	31-12-2022	31-12-2023	31-12-2022	
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	
1	TOTAL INCOME	-	13.95	18.89	20.54	
2	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD (BEFORE TAX, EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY ITEM)	(1.82)	7.89	6.22	8.61	
3	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD BEFORE TAX, (AFTER EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY ITEM)	(1.82)	7.89	6.22	8.61	
4	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD AFTER TAX (AFTER EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY ITEM)	(1.85)	7.89	6.15	8.61	
5	EQUITY SHARE CAPITAL	650.00	650.00	650.00	650.00	
6	RESERVES (EXCLUDING REVALUATION RESERVE) AS SHOWN IN THE AUDITED BALANCE SHEET OF THE PREVIOUS YEAR	(650.27)	(669.56)	(650.11)	(669.56)	
7	EARNING PER SHARE (OF RS 10/- EACH) (FOR CONTINUING AND DISCONTINUING OPERATION)	100000000000000000000000000000000000000	63360630070	design receives	pitos stysiki at	
	1. BASIC	(0.03)	0.12	0.09	0.13	
	2. DILUTED	(0.03)	0.12	0.09	0.13	

Notes:

1 The un-audited results for the quarter ended on December 31, 2023 were reviewed by the audit committee and approved by the board of directores in its meeting held on January 24, 2024.

The above is an extract of detailed format of quaterly financial results filled with the Stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements.) Regulations, 2015. The full format is available on BSE Website and also on the company's website www.rajkamalsynthetics.com.

> FOR RAJKAMAL SYNTHETICS LIMITED Ankur Ajmera

For and on behalf of the Board of

Place: Mumbai Managing Director Date: 24.01.2024 DIN: 07890715

SBC EXPORTS LIMITED

CIN: L18100UP2011PLC043209

Regd. Off.: HOUSE NO.-20, LOHIYA TALAB, CHOTI BASAHI P.O.: VINDHYACHAL MIRZAPUR UP 231307 IN Tel: 0120-2895246, Email: info@sbcexportslimited.com, Website: www.sbcexportslimited.com

(Rs. in Lakh except EPS)

	Quarte	r ended	Year ender
	31.12.2023 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.03.2023 Audited
Total Income from operations	5271.08	3545.07	19782.16
Earning before Interest, Tax, Depreciation and Amortization (EBITDA)	286.74	217.17	929.90
Net Profit/(Loss) for the period (before tax, and/or exceptional items)	286.74	217.17	929.90
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	286.74	217.17	929.90
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	286.74	217.17	689.34
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	393.03	325.77	863.84
Equity Share Capital	2116.40	2116.40	2116.40
Earnings Per Share (of Rs 10 each) (not annualised for quarters) Basic (Rs):	0.14	0.10	0.33
Diluted (Rs):	0.14	0.10	0.33

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website (www.sbcexportslimited.com). The above Unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors on 24th January 2024.

Key numbers of Standalone financial results are as given below. The standalone financial results are available at Company's website.

Particulars	Quarte	er ended	Year ended
	31.12.2023 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.03.2023 Audited
Income from operations	4855.18	3119.83	19014.40
Profit/(Loss) from ordinary activities before tax	283.71	214.31	917.81
Profit/(Loss) from ordinary activities after tax	283.71	214.31	680.06

4 Figures of the previous periods have been regrouped /rearranged , wherever necessary.

Sahibabad 24th January 2024

BONUS UPDATE FOR FRACTION OF SHARES

Govindji Gupta Managing Director

Board in its meeting held on 23rd of January 2024 i.e. yesterday, has appointed Mr. Manish Gupta, Independent Director of the company as a trustee, who shall hold fractional shares arising out of ongoing Bonus issue of the company, as approved by the shareholders through postal ballot resolution dated January 6, 2024. The trustee will sell such equity shares at the prevailing market rate as soon as possible and distribute the net sale proceeds, after adjusting the cost and expenses in respect thereof, among the eligible members in proportion to their respective fractional entitlements.

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE



QUOIITEK LODS QUALITEK LABS LIVITED



Please scan this QR Code to view the Prospectus

Our Company was originally incorporated as a Private Limited Company in the name of "Qualitek Labs Private limited" under the provisions of the Companies, Delhi bearing Corporate Identification Number U74999DL2018PLC334105. The registered office of our company is situated at 73, National Park Laipat Nagar-IV New Delhi, South Delhi 110024 India. For details of Incorporation, Change of Name and Registered Office of our company, please refer to chapter titled "Our History and Certain Other Corporate Matters" beginning on page 158 of the Prospectus Registered Office: 73, National Park Lajpat Nagar- IV New Delhi, South Delhi, 110024 India Corporate Office: C-40, near Nexa showroom, Block C, Sector 57, Noida, Uttar Pradesh 201301

Corporate Identity Number is U29220MH1988PLC045850

Tel No.: 0120 4336939; Email: company.secretary@qualiteklab.com; Website: www.qualiteklab.com; Contact Person: Ashima Bhatnagar, Company Secretary and Compliance Officer.

Our Promoters: Alok Kumar Agarwal, Antaryami Nayak, Kamal Grover and TIC Services Private Limited

"The Issue is being made in accordance with Chapter IX of the SEBI ICDR Regulations (IPO of Small and Medium Enterprises) and the Equity Shares are proposed to be listed on the SME Platform of BSE Limited ("BSE").

BASIS OF ALLOTMENT

INITIAL PUBLIC ISSUE OF 19,64,400 EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS. 10/- EACH ("EQUITY SHARES") OF QUALITEK LABS LIMITED ("OUR COMPANY") FOR CASH AT A PRICE RS. 100/- PER EQUITY SHARES (INCLUDING A SHARE PREMIUM OF RS. 90/- PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") AGGREGATING TO RS. 1,964.40 LAKHS ("THE ISSUE"), OUT OF WHICH 99,600 EQUITY SHARES OF RS. 100/- PER EQUITY SHARE, WILL BE RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF 18,64,800 EQUITY SHARES AT AN ISSUE PRICE OF RS. 100/- PER EQUITY SHARE AGGREGATING TO RS. 1864.80 LAKHS (IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE AND THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. FOR FURTHER DETAILS, PLEASE REFER TO SECTION TITLED "TERMS OF THE ISSUE" BEGINNING ON PAGE NO. 310 OF THE PROSPECTUS

> THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS Rs. 10/- AND THE ISSUE PRICE IS 10.0 TIMES OF THE FACE VALUE FIXED PRICE ISSUE AT Rs.100/- PER EQUITY SHARE MINIMUM APPLICATION SIZE OF 1,200 EQUITY SHARES AND IN MULTIPLES OF 1,200 EQUITY SHARES THEREAFTER

BID/ ISSUE PERIOD

BID/ISSUE OPENED ON: Wednesday; January 17, 2024

BID/ISSUE CLOSED ON: TUESDAY, January 23, 2024

RISK TO INVESTORS:

Our Equity Shares have never been publicly traded, and may experience price and volume fluctuations following the completion of the Issue. Further, our Equity Shares may not result in an active or liquid market and the price of our Equity Shares may be volatile and you may be unable to resell your Equity Shares at or above the Issue

The average cost of acquisition of Equity Shares by our Promoters is as follows:

Sr. No.	Name of the Promoters	Average cost of Acquisition (in Rs.)
1.	TIC Services Private Limited	11.10
II.	Anataryami Nayak*	
III.	Alok Kumar Agarwal*	18
IV.	Kamal Grover*	1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1

'Anataryami Nayak, Alok Kumar Agarwal, Kamal Grover holds one share each in capacity of nominee shareholder, for which, Our promoter TIC Services Private Limited is the beneficial owner.

PROPOSED LISTING: Monday, January 29, 2024*

This issue is being made in terms of Chapter IX of the Securities Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 as amended ("SEBI (ICDR) Regulations"), in terms of rule 19(2)(b)(i) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended, this is an issue for at least 25% of the post-issue paid-up equity share capital of our Company. This issue is a fixed price issue and allocation in the net issue to the public will be made in terms of regulation 253 of the SEBI (ICDR) regulations. For further details, please refer chapter titled "issue procedure" beginning on page 322 of the prospectus dated January 12, 2024. * Subject to the receipt of listing and trading approval from BSE Limited ("BSE")

SUBSCRIPTION DETAILS

The Issue has received 48636 applications for 12,87,57,600 Equity Shares resulting in 65.54 times subscription before technical rejection including Market Making application of 99,600. The issue was subsciribed to the extent of 65.54 times as per book received from BSE Limited. The details of the applications received in the Issue (before technical rejection) are as follows:

Sr. No.	Category	No. of Applications	% of Total	No. of Equity Shares Applied	% of Total	Equity Shares Reserved per Prospectus	No. of times subscribed
1	Market Maker	1	0.003	99,600	0.090	99,600	1
2	Non-Retail Investor's	3,518	10.299	7,34,26,800	66.573	9,32,400	78.75
3	Retail Individual Investor's 30,64	30,641	89.698	99,600 0.090 99,600	8 3,67,69,200 33.337 9,3	39.44	
	TOTAL	34,160	100.00	11,02,95,600	100.00	19,64,400	56.15

Sr. No.	Category	No. of Applications	% of Total	No. of Equity Shares Applied	% of Total	Equity Shares Reserved per Prospectus	No. of times subscribed
1	Market Maker	1	0.003	99,600	0.09	99,600	1
2	Non-Retail Investor's	3,481	10.514	7,32,90,000	67.27	9,32,400	78.60
3	Retail Individual Investor's	29,627	89.483	89.483 3,55,52,400 32.63	0.09 99,600 00 67.27 9,32,400 00 32.63 9,32,400	9,32,400	38.13
- 1	TOTAL	33,109	100.00	10,89,42,000	100.00	19,64,400	55.46

The Basis of allotment was finalized in consultation with the Designated Stock Exchange, being BSE Limited (BSE) on January 24, 2024 and In view of the explanation provided under regulations 253 (2) of the SEBI (ICDR) Regulation, 2018, the Retail Category has applied for 3,55,52,400 and 7,32,90,000 by Non -Retail Investor; accordingly, we have derived the issue size for different categories.

1. Allotment to Market Maker (After Technical Rejections): The Basis of Allotment to the Market Maker, at the Issue Price of ₹100 per Equity Share, was finalised in consultation with BSE Limited. The category was subscribed by 1.00 times. The total number of shares allotted in this category is 99600. Equity Shares. The category-wise

details of the Basis of Allotment are as under: Total No. of Shares Applied in % to Total No. of Shares Applied for (Category No. of Applications % to Total Total No. of Shares Received Each Category allocated/ allotted Wise)

2. Allotment to Non-Retail Investor's (After Technical Rejections): The Basis of Allotment to the Non - Retail Investors, at the Issue Price of ₹100 per Equity Share, was finalised in consultation with BSE Limited. The total number of shares allocated in this category is 932400 Equity Shares. The category was subscribed by 78.60 times. The category-wise details of the Basis of Allotment are as under (sample basis):

No. of Shares Applied for (Category Wise)	No. of Applications Received	% to Total	Total No. of Shares Applied in Each Category	% of Total	Proportionate shares available	Ratio of allottees to applicants Ratio 1	Ratio of allottees to applicants Ratio 2	Number of Successful applicants (after rounding off)	Total No. of Shares allocated/ allotted	Surplus Deficit
2400	1882	54.06	45,16,800	6.16	57,463	24	941	48	57,600	-137
3600	229	6.58	8,24,400	1.12	10,488	9	229	9	10,800	-312
4800	168	4.83	8,06,400	1.10	10,259	3	56	9	10,800	-541
6000	102	2.93	6,12,000	0.84	7,786	1	17	6	7,200	586
7200	35	1.01	2,52,000	0.34	3,206	3	35	3	3,600	-394
8400	37	1.06	3,10,800	0.42	3,954	3	37	3	3,600	354
9600	213	6.12	20,44,800	2.79	26,014	22	213	22	26,400	-386
10800	264	7.58	28,51,200	3.89	36,273	5	44	30	36,000	273
12000	115	3.30	13,80,000	1.88	17,556	3	23	15	18,000	-444
13200	6	0.17	79,200	0.11	1,008	1	6	1	1,200	-192
14400	13	0.37	1,87,200	0.26	2,382	2	13	2	2,400	-18
15600	6	0.17	93,600	0.13	1,191	1	6	1	1,200	-9
16800	8	0.23	1,34,400	0.18	1,710		8	1	1,200	510
18000	13	0.37	2,34,000	0.32	2,977	2	13	2	2,400	577
19200	14	0.40	2,68,800	0.37	3,420	3	14	3	3,600	-180
20400	32	0.92	6,52,800	0.89	8,305	7	32	7	8,400	-95
21600	9	0.26	1,94,400	0.27	2,473	2	9	2	2,400	73
22800	4	0.11	91,200	0.12	1,160	1	4	1	1,200	-40
24000	24	0.69	5,76,000	0.79	7,328	1	4	6	7,200	128
25200	19	0.55	4,78,800	0.65	6,091	5	19	5	6,000	91

3. Allotment to Retail Individual Investors (After Technical Rejections): The Basis of Allotment to the Retail Individual Investors, at the Issue Price of 100 per Equity Share. was finalised in consultation with BSE Limited. The total number of shares allocated in this category is 9,32,400 Equity Shares. The category was subscribed by 38.13 times. The category-wise details of the Basis of Allotment are as under:

No. of Shares Applied for (Category Wise)	No. of Applications Received	% to Total	Total No. of Shares Applied in Each Category	% of Total	Proportionate shares available		Ratio of allottees to applicants Ratio 2	Number of Successful applicants (after rounding off)	Total No. of Shares allocated/ allotted	Surplus/ Deficit
1200	29627	100.00	3.55.52.400	100.00	9.32.400	777	29627	777	9.32.400	0

The Board of Directors of the Company at its meeting held on January 24, 2024, has taken on record the Basis of Allotment of Equity Shares, as approved by the Designated Stock Exchange viz. BSE Limited and has authorized the corporate action for the allotment of the Equity Shares to various successful applicants.

The unblocking/allotment intimation have been despatched to the address of the Applicants as registered with the depositories on or before Thursday January 25, 2024. Further the instruction to Self Certified Syndicate Banks for unblocking the amount is processed on Thursday, January 25, 2024 shares allocated to successful applicants are being credited to their beneficiary accounts subject to validation of account details with the depositories concerned. In case the same is not received within the prescribed timeline, investors may contact at the address given below. The Company is taking steps to get the equity shares admitted for trading on the SME Platform of BSE Limited within three

working days of the closure of the issue Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus dated January 12, 2024 ("Prospectus") INVESTOR PLEASE NOTE

The details of the allotment made has been hosted on the website of the Registrar to the Issue, Skyline Financial Services Pvt. Ltd at Website: www.skylinerta.com All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First/Sole applicant Serial number of the ASBA Form. Number of Equity Shares applied for, Bank Branch where application had been lodged and payment details at the address given below:



Skyline Financial Services Pvt. Ltd.

Address: D-153 A, First Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110020

Tel: 011-40450193-197 Fax: 011 -26812683 Website: www.skylinerta.com Email: ipo@skylinerta.com Investor Grievances@skylinerta.com Contact Person: Mr. Anuj Rana SEBI Registration Number: INR000003241

99600

100

For QUALITEK LABS LIMITED On behalf of the Board of Directors

Antarvami Navak **Managing Director**

DIN: 07232463

Place: Delhi

Date: January 24, 2024

LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARE ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF QUALITEK LABS LIMITED.

Declaimer: Qualitek Labs Limited is proposing, subject to market conditions and other considerations, public issue of the Eea Manager at www.oneviewadvisors.com the website of the BSE Limited i.e. www.bseindia.com and website of the Issuer Company at www.gualiteklab.com.

Investor should read the Prospectus carefully, including the Risk Factors on page 31 of the Prospectus before making any investment decision.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act 1933, as amended (the "Securities Act") or any state securities and may not be issued or sold within the United States or to, or for the account or benefit of, "U.S. persons" (as defined in Regulation S of the Securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act. Accordingly, the Equity Shares will be issued and sold (i) in the United States in offshore transactions in reliance on Regulation S under the Securities Act and in compliance with the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur. The Equity Shares have not be issued or sold, and Application may not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction









नाशिक : महिला व बालविकास विभागातर्फे बेटी बचाओ, बेटी पढाओ दौड संपन्न

जिल्हा परिषदेच्या महिला व यांनी हिरवा झेंडा दाखवत बेटी कर्मचारी, शासकीय कन्या अशोकस्तंभ-शालीमार-बालविकास विभागाच्या वतीने बचाओ, बेटी पढाओ मॅरेथॉन शाळेतील विद्यार्थिनी यांनी या भद्रकाली चौक मार्गे परत आज दि. २४ रोजी बेटी बचाओ, रॅलीला सुरवात करण्यात आली. रॅलीत सहभाग नोंदवला. जिल्हा जिल्हा परिषद नाशिक येथे बेटी पढाओ दौडचे आयोजन जिल्हा परिषदेच्या महिला व परिषद नाशिक – त्रंबक नाका– मॅरेथॉन रॅलीचा समारोप हे करण्यात आले. सकाळी बालविकास परिषदेच्या ८ वाजता जिल्हा प्रथम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आशिमा अधिकारी मित्तल यांच्या उपस्थितीत बेटी बचाओ, बेटी पढाओ प्रतिज्ञा घेण्यात आली. यानंतर मुख्य कार्यकारी

जाहीर सूचना

येथे सुचित करण्यात येत आहे की, स्वर्गीय हिराचंद अमरशी शाह हे १) गाव धोकवडे, २) मु. गाव मांडवे तर्फे झिराड आणि मु. गाव मात्रोली पाडा, तालका अलिबाग. जिल्हा रायगड येथील स्थावर जमीन मालमत्तेचे मालक होते आणि त्यांच्याकडे सन १९७० पर्यंत त्यांच्या हयातीत वापर, वहिवाट होता आणि स्वर्गीय हिराचंद अमरशी शाह यांचे सन १९७० मध्ये निधन होईपर्यंत त्यांच्या कायदेशीर वारसदारांदरम्यान सदर जमिनीचे विविध भागाची विभागणी केलेली नव्हती. स्वर्गीय दामोदर हिराचंद शाह यांनी सन १९९६ मध्ये अलिबाग न्यायालया विभागणी दावा सादर केला होता आणि यार हकमनामा दिला होता परंत याबाबत अन्य कायदेशीर वारसदारा जसे मोहन हिराचंद शाह, अन्य ७ यांनी आव्हान दिले, जे विशेष दावा क्र.१८०८७, १८०८८, १८०८९/२०१७ अंतर्गत सर्वोच्च न्यायालया समक्ष उच्च न्यायालयानंतर अद्यापी प्रलंबित आहे आणि सर्व संबंधित मालमत्ता समारे अ.क्र.१ ते २१ हे विभागणीकरिता दाव्यात आहेत. उपरोक्त बाबी असतानाही मोहन हिराचंद शाह व अन्य संयक्त पारिवारीक सदस्य यांनी फसवेगीरी करू सदर मालमत्तेची अर्थात अ.क्र.१३, गट क्र.५२० गाव धोकवडे, क्षेत्रफळ २ एकर ३० गुंठे (१ हेक्टर १० गुठे) या जमिनीची बेकायदेशीरपणे विक्री, हस्तांतर, तारण तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त न करता तृतीय पक्षकार अधिकार करण्याचे प्रयत्न केले ऑणि सदर प्रयत्न हे सर्वसामान्य जनतेकदन पैसे घेण्यासाठी गैग्पटतीने पस्तत केले परिणामस्वरुपी सदर सचनेमार्फत सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की. मोहन हिराचंद शाह यांच्यासह कोणत्याही प्रकारे संयुक्त पारिवारीक मालमत्तेचा व्यवहार करु नये कारण सदर प्रकरणाच खटला पलंबित आहे किंवा याबाबत माये अशील उपरोक्त सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेतील श्री. ललित दामोदर शाह व अन्य प्रतिवादी क्र.६(२)

सही/-शिवाजीराव पाटील, वकील कार्यालय: ॲक्वेरिया क्लबजवळ, ओम शांती सर्कल, देविदास लेन, बोरिवली (प.), मुंबई-800097.

ठिकाण: मुंबई दिनांक: २७.०१.२०२४ जाहीर सूचना

सर्व लोकांना सचना देण्यात येते की, सदनिका क्र. २०३, २रा मजला, शंकर स्मृती को. ऑ. हौ सो. लि; एम.बी.एम.सी. कार्यालया समोर, स्टेशन रोड, भाईंदर (प), जि. ठाणे ४०११०१ ही मिळकत आमचे अशील श्रीमती. वासंतीबेन सुधीर भानुशाली यांच्या मालकीची आहे. मध्यंतरीच्या काळात दि. १०/०१/२०२२ रोजी आमचे अशील भाईंदर स्थानकाकडे प्रवास करीत असताना त्यांच्या हातून वरील सदनिके संबंधी शंकर स्मृती को. ऑ. हौ. सो. लि; यांनी बहाल केलेले भाग पत्रक गहाळ झालेले आहे. तरी या बाबत जर कोणाची काहीही हरकत / दावे असल्यास ती आमच्या खालील पत्त्यावर **१४ दिवसांचे** आत नोंदवावी तसे न केल्यास आमचे अशील पुढील कारवाई पूर्ण करतील, आणि या विषयी

जाणार नाही याची नोंद घावी मंदार असोसीएट्स ॲड्व्होकेट्स पत्ता: बी – १९, शांती शोप्पिंग सेंटर, रेल्वे स्टेशन समोर, मीरा रोड (पू),

कोणाचीही कोणतीही तक्रार ऐकून घेतली

ता. व जि. ठाणे ४०१ १०७. तेकाण - मीरा रोड दि. २५.०१. २०२४

जाहीर नोटीस

श्रीमती नफिसा शब्बीर कांचवाला व श्री यसफ सलिभाई कांचवाला, हे दकान नं.७. तळमजला, अंबर पॅलेस को-ऑप. हौसिंग सो. लि., मांडली तलावासमोर, फाटक रोड, **भाईंदर प., जि. ठाणे – ४०११०१,** चे मालक असून त्यांच्याकडून सदर दुकान संबंधित **बिल्डर व श्री नॉर्मन डिसोजा**, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला बिल्डरचा मूळ करारनामा व श्री नॉर्मन डिसोजा व श्रीमती सुगनी एल. गोलानी व श्रीमती किरण एस. गोलानी, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला ता. ३०/०८/१९९२, चा मूळ करारनामा व त्याची मळ नोंदणी पावती क्र. फो. १३७७/९६ ता. ४/४/१९९६, व श्रीमती सुगनी एल. गोलानी व श्रीमती किरण एस. गोलानी व श्रीमती नफिसा शब्बीर कांचवाला व श्री युसुफ सलिभाई कांचवाल, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला ता. २६/७/२००७, चा मूळ करारनामा व त्याची मूळ नोंदणी पावती क्र. टनन ७ -६६९६/२००७ ता. ३०/०८/२००७, असे मूळ करारनामे व नोंदणी पावती हरवलेले आहेत. तरी सदर दुकानावर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह **ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक** सी. एच. एस. लि., स्टेशन रोड, भाईदर (प.),

जि. ठाणे - ४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल. सही/-पुनित सुनील गारोडिया

(वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईदर

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. मुस्तफ** इस्मार्डल सांचवाला यांचे वडिल स्वर्गीय श्री. इस्मार्ड**ल** nहेरभॉय सांचवाला व आई श्रीमती निफसा इस्माईल सांचवाला हे फ्लॅट क्र.४, २रा मजला, दी स्नेहल को ऑप.हौ.सो.लि., एलबीएस मार्ग, कुर्ला (प.), मुंबई ८००७७ या जागेचे कायदेशीर संयुक्त मालक आहेत. स्वर्गीय श्री. इस्माईल ताहेरभॉय सांचवाला व आ १) श्री. प्रमोद गोपाळ जोशी व २) श्री. नरेश गोपाळ **नोशी** यांच्याकडून दिनांक २९.१०.२००४ रोजीच्या विक्री करारनामा अंतर्गत खरेदी केले होते.

१) श्री. प्रमोद गोपाळ जोशी व २) श्री. नरेश गोपाळ जोशी यांनी सदर फ्लॅट जागा श्री. सैफुद्दीन मुल्ला अबेदअली बालिवाला व श्रीमती बिल्कीस सैफुद्दीन बालिवाला यांच्याकडून दिनांक ०१.११.१९९३ रोजीच्या विक्री करारनामा अंतर्गत खरेदी केले होते.

श्री. सैफुद्दीन मुल्ला अबेदअली बालिवाला व श्रीमर्त बिल्कीस सैफुद्दीन बालिवाला यांनी सदर फ्लॅट जाग पुर्वीच्या मालकांकडून १९८२ ते १९९२ (तारीख ज्ञात नाही) या कालावधी दरम्यान खरेदी केले होते. स्वर्गीय श्री. इस्माईल ताहेरभॉय सांचवाला यांचे मुंब

येथे दिनांक २०.०७.२०२२ रोजी निधन झाले. श्री. सैफुद्दीन मुल्ला अबेदअली बालिवाला व श्रीमत बिल्कीस सैफुद्दीन बालिवाला आणि अज्ञात व्यक्ती यांच्य दरम्यान १९८२ ते १९९२ दरम्यान झालेला मुळ विक्री _{फरारनामा} हरवला आहे आणि त्यांना सापडलेले नाही. जर कोणा व्यक्तीस सदर मुळ करारनामाबाबत अधिकार हक्क किंवा दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसात** कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

दिनांक: २५.0१.२0२४ (वकील, उच्च न्यायालय त्ता: एसीबीए, ३रा मजला, एम.एम. कोर्ट, अंधेरी (पुर्व बई-४०००६९

नाशिक, दि.२४ : नाशिक अधिकारी आशिमा मित्तल प्रकल्पातील अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय- जिल्हा स्तरावर टास्क फोर्सची चालना देणे व महिलांचे सक्षम विभागांतर्गत एकात्मिक बालविकास

जाहीर सूचना

मेथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. दिलीप गुलाबचंद** गवडीया व श्रीमती इला दिलीप सावडीया हे फ्लॅट ह १३०×/ सी विंग श्रेचफल ६३ १७ चौ मी कार्पेट १३वा मजला, वालचंद दर्शन, इमारत क्र.२, डी'मार्ट मोर, भाईंदर (प.), तालुका व जिल्हा ठाणे-(०११०१ या जागेचे मालक आहेत मे पगती एन्टरप्रायझेस (बिल्डर) आणि श्री. अशोक कृष्णालाल . ांच्या दरम्यान दिनांक १७.०६.२०१६ रोजीचा करारनाम बिल्डर करारनामा) झाला होता. सदर करारनामा . १७.०६.२०१६ रोजीचे दस्तावेज क्र.८१५१/२०१६ नुसार उपनिबंधक **ठाणे-७** येथे नोंदणीकत आहे. सदर मळ प्रथम बिल्डर करारनामा हरवला आहे आणि याबाबत दिनांक २४.०१.२०२४ रोजी लापता नोंद क्र.२७१०/ २०२४ अंतर्गत मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस. बँकेस. वित्तीय संस्थेस. वैयक्तिक इत्यादींना काही आक्षेप असल्यास त्यांनी दस्तावेजी . गराव्यांसह लेखी स्वरुपात त्यांचे आक्षेप सदर सूचनेच्या गरखेपासन **१४ दिवसांत** कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे सदर मालमत्तेवरील दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल

दिलीप के. पांड्ये वकील उच्च न्यायालय बी/१०९, भाईदया नगर बी इमारत, नवघर रोड, भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०५.

PUBLIC NOTICE

Public notice is issued on behalf of my client Rupali Balasaheh Gaikwad who has received the flat bearing Flat no. 304, Sai Siddhi Building, New Link Road, Pratap Nagar, Jogeshwari East, Mumbai 400060, Majas Village, Taluka - Mumbai (hereinaftei referred as "the said property"), from legal heirs after the expiry of her parents namely i.e., Mr. Balasahek Gaikwad his Late Father who expired on dated 12/11/2003 and Late Mother Mrs. Suita Balasaheb Gaikwad who expired on dated 1/1/2010. The said property was given to my client by way of NOC from the legal heirs i.e., Shivani Shekhar Mankame. Suhas Balasaheb Gaikwad, Nivas Balasaheb Gaikwad etc. Mr. Vikas Gaikwad one of the legal heirs expired on dated 5/1/2019.

Any person or legal heirs having any daim in respect of the above referred flat or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust, right of prescription or pre-emption o under any agreement or other disposition or under any decree, order or award or otherwise claiming howsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at his office within a period of 7 days (both days inclusive) hereof failing which the laims of such persons shall be deemed to have been waived and/or abandoned.

GHANSHYAM YADAV Date: 25/01/2024 ADVOCATE HIGH COURT 3RD FLOOR, ANDHERI COURT BAR ASSOCIATION ANDHERI EAST MUMBAI-69

लोकांस कळविण्यात येते की, सदनिका

नं .00५, तळमजला, विंग 'C', क्षेत्र- ३७०

चौ .फुट, म्हणजेच ३४ .३८ चौ .मिटर, (वांधिव

Sd/-

क्षेत्र), "श्री हरिकपा कॉम्प्लेक्स 'ए' को . ऑप . हाऊसिंग सोसायटी लि .," स .नं .१४, हि .नं .३, गाव मौजे - नायगांव, नायगांव - (प .), मालमत्त कं.NG01/304/31, विभाग कं.१, ता वसई, जि.पालघर. ४०१ २०७. अशी मिळकत आमचे अशिल श्री • सूर्यप्रकाश आर • गुप्ता व सौ • उषा सूर्य प्रकाश गुप्ता हयांनी दि १५/०१/२०२४ रोजीच्या दस्त कं.वसई-१६४७-२०२४, च्या करारान्वये श्रीमती गिता सोलंकी व कु शितल सोलंकी, ह्यांच्याकडून खरेदी केली होती व आहे . अशा हया सदनिका संदर्भातील सर्व साखळी करारनाम्यापैकी एक करारनामा मे सुर्या विल्डर्स आणि श्री जगन हरी कोळी हयांच्यातील दि २१०/१२/१९९६ रोजीच्या विनानोंदणीच्या करारनाम्याचे मुळ दस्त ऐवज आमच्या अशिलांकडन गहाळ झालेले आहे . झालेल्या सदर दस्ताची शोधाशोध करून सुध्दा ते सापडले नाही . सदर गहाळ झालेल्या दस्तावाव आमच्या अशिलांनी ऑनलाईन पद्धतीने वसई पोलीस ठाणे येथे प्रॉ.मि.रजि.नं. २५६७/२०२४, दि .२३/०१/२०२४ अन्वये तकार दाखल केली आहे . तरी सदर मिळकतीच्या उपलब्ध नसलेल्या वा गहाळ झालेल्या दस्तऐवज सर्वधाने तसेच सदर मिळकती संबधाने कोणाहीकडे हितसबंधाच्या दप्टीने गहाण, दान, वक्षिसपत्र, वगैरेरित्या हस्तांत दृष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत . वेण्यासारखा परावा असेल तर त्यांनी लेखी कायदेशीर हरकत पराव्यासकटच सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आमचे कार्यालय ११७/१२२, १ ला मजला, सत्यम शिवम शॉपींग सेंटर नालासोपारा प. ता . वसई. जि . पालघर कळवावे व हरकत सादर केली पाहिजे . अन्यथा कोणाची काहीच हरकत आणि हक्कं नाही असे समजुन तसा नामाधिकार दाखला (Clear Title Certificate

दिनांक ३ २५ /०१ /२०२४ पेन वकील ॲन्ड सन्सकरित ॲड . वेन्सन विल्यम पेन

देण्यात येईल ही नोंद घ्यावी

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती एन. कित्ताम्मल हे त्यांच्या हयातीत फ्लॅट क्र.२०१ २रा मजला, ए विंग, बी.आय.टी. को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., हबटाऊन हेवन इमारत, इमारत क्र.१, भाऊदाजी क्रॉस रोड, माटुंगा (पुर्व), मुंबई-४०००१९, क्षेत्रफळ **११९४ चौ.फु. बिल्टअप** क्षेत्र, जमीन सी.एस.क्र.३२८/१०, माटुंगा विभाग मुंबई या जागेच्या कायदेशीर मालक होत्या आणि मनुक्रमांक १५१ ते १५५ (दोन्हीसह) असलेले नागप्रमाणपत्र क्र.३१ च्या धारक होत्या, यांचे ०३.०४.२०२१ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात १) श्रीमती दिपीका गोपिनाथ व २) श्री. **पुरुषोत्तम एन. राव** हे कायदेशीर वारसदार या गत्याने सोसायटीचे भांडवलातील शेअर्स व हित यासह सदर फ्लॅटचे अधिकार प्राप्त आहेत आणि सोसायटीने **१) श्रीमती दिपीका गोपिनाथ** व **२)** श्री. पुरुषोत्तम एन. राव यांची नावे गपत्रावर नमुद केली आणि आता त्यांना मदर फ्लॅट **कृपाशंकर एन. पांड्ये** आणि **नरेंद्र** आर. पांड्ये यांच्याकडे नोंदणी अ.क्र.बीबीई३-१११६/२०२४ असलेले दिनांक १८.०१.२०२४ रोजीचे नोंद करारनामानुसार विक्री करावयाचे आहे जर कोणा व्यक्तीस मयत श्रीमती एन. कित्ताम्मल यांचे मार्फत कायदेशीर किंवा सामायिकपणे सदर फ्लॅटवर दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता वकील हरिदास पी. सुल, पत्ता: २७, दीपांजली, पूजा मोबाईल, माय होम दकान समोर, जनकल्याण नगर रोड, मालवणी, मालाड (प.), मुंबई-४०००९५ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत पुराव्यांसह कळवावे. अन्यथा असे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि १) श्रीमती दिपीका गोपिनाथ व २) श्री. पुरुषोत्तम एन. राव हे कृपाशंकर एन. पांड्ये व **नरेंद्र आर. पांड्ये** यांच्याकडे सदर फ्लॅट विक्री

सही / वकील श्री. हरिदास पी. सुल मोबा .: ९९२०४६०७७७ दिनांक: २५.०१.२०२४

प्रक्रिया पूर्ण करतील.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **न्यु लेक** पॅलेस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि यापते **'मतर मोमायटी'** महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अंतर्गत नोंव आणि नोंदणी क्र.एमयुएम-२/डब्ल्यु-एल/ एचएसजी/टीसी/९८८१/२००९-२०१०/ वर्ष २००९ दिनांक २१ एप्रिल, २००९ यांच्या असे निदर्शनास आले आहे की, श्रीमती मंजराणी दमानी, यापढे मयत सदस्या, यांचे २० मे, २०१६ रोजी निधन झाले (वीस मे दोन हजार सोळा). डॉ. दानेश्वर, मयताचे संयुक्त मालक यांनी सदर स्वर्गीय श्रीमती **मंजुराणी दमानी** यांचे विधुर असल्याचा दावा केला आहे (दावेदार). दावेदारांनी दिनांक २४ मार्च, २०२३ रोजीचे त्यांच्या अर्जानुसार मयत सदस्याचे निधनाबद्दल कळविले.

सोसायटीच्या नोंदीनुसार मयत सदस्याकडे दिनांव ०५.०९.२०११ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.३२ नुसार अनुक्रमांक १७१ ते १७५ (सरासरी मुल्य रुपये दोनशे पन्नास फक्त) असलेले रु.५० (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकीचे ५ शेअर्सच्या धारक होत्या. सदर भागप्रमाणपत्र मंजुराणी दमानी व **डॉ. दानेश्वर** यांच्या संयुक्त नावे वितरीत करण्यात आले होते.

सोसायटीच्या नोंदीमध्ये पुढे असे लक्षात आले की, त्यांच्या मृत्युच्या वेळी सदर मयत सदस्याने कोणासही वारसदार नेमले नव्हते. दावेदाराद्वारे येथे नमद करण्यात येत आहे की. दिनांक २४ मार्च, २०२३ रोजीच्या त्यांच्या अर्जानुसार मयताचे दिनांक २० **मे, २०१६** रोजी मृत्यु झाले सदर मयत सदस्याच्या नावे खालील अनुसुचीत नमुद केलेली मालमत्ता अर्थात सीटीएस क्र.७(भाग)/सर्व्हे क्र.६(भाग) व प्लॉट क्र.बी, गाव चांदिवली (यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भ) ही जागा सदर दावेदार **डॉ. दानेश्वर** यांच्या संयुक्त मालकीची आहे.

. सदर सोसायटीच्या नोंदीनुसार मयत सदस्याने मत्यच्या वेळी त्यांचे वारसदार नेमले नव्हते सदर मयत सदस्याचे मृत्यु झाले असल्याने दावेदाराने दावा केला आहे

दिनांक २४ मार्च. २०२३ रोजी केलेल्या अर्जार दावेदाराने सोसायटीकडे विनंती केली की, मयत प्रदस्याच्या जागी त्यांचे नाव दाखल करावे **१६ डिसेंबर. २०२३** रोजी उपविधी आणि अन्य कायदा व नियमाअंतर्गत विहित सर्व आवश्यव प्रपत्र त्यांनी सादर केले.

म्हणून सोसायटीद्वारे नियोजित करण्यात आले आहे की. दावेदारादारे सोसायटीकडे योग्य वेळेत उचित कायदेशीर वारसाप्रमाणपत्र देईपर्यंत मयल सदस्याच्या जागी तात्पुरर्ते सदस्य म्हणून दावेदाराचे

म्हणून जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क/विक्री/हस्तांतर/तारण/बक्षीस /परिरक्षा/मालकी हक्क/परवाना/लाभार्थी हित/ न्यास किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही करारनाम किंवा अन्य हकमनामा किंवा प्रदानता किंव अन्य इतर प्रकारे काही दावा असल्यास त्यांर्न कागदोपत्री पुराव्यांसह ३० दिवसांच्या आत (सर्व रजा व सदर सूचना प्रकाशनाची तारखेसह सोसायटीकडे अर्थात न्यु लेक पॅलेस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., सीटीएस क्र.७(भाग), प्लॉट क्र. 'बी', एस.क्र. ६(भाग) गाव चांदिवली, राम आश्रमजवळ, पवई, मुंबई ४०००७६, संपर्क क्र.९८२१३२०७०६ (श्री अय्यंगार) यांच्याकडे सादर करावेत. अन्यथ ३० दिवसांच्या समाप्तीनंतर कोणाही व्यक्तीच दावा असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहेत

असे समजले जाईल मालमत्तेची अनसची

फ्लॅट क्र.८०२, ८वा मजला, न्यू लेक पॅलेस कोहौसोलि., सीटीएस क्र.७(भाग), प्लॉट बी सर्व्हे क्र.६(भाग), महसूल गाव चांदिवली तालुका कुर्ला, मुंबई उपनगर जिल्हा, राम आश्रमजवळ, कस्टम्स कॉलनीच्या मागे, पवई, मुंबई-४०००७६.

च्या वतीने व करिता न्यु लेक पॅलेस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. सही / -

मा. सचिव दिनांक: २५.0१.२0२४

PUBLIC NOTICE

irge that LATE. SHRI JAMIL ISMAI LAMBE was the owner of Flat No. A-20 nd floor, Andheri New Kapaswadi Juh Ekta CHSL, Juhu Versova Link Road, Nev D.N.Nagar, Andheri (West), Mumbai 400 53 admeasuring 225 Sq.Ft (carpet area Having C.T.S No. 195(PT) of Villag Taluka Andheri, Distri

That LATE. SHRI JAMIL ISMAIL AMBE died on 19.07.2021 at Botswa (South Africa), leaving behind him, his Wife Smt. FARZANA JAMIL LAMBE, and aughter i.e Ms. Azraa Jamil Lambe his Daughter i.e Ms. Aaliya Jamil Lambo By Virtue of Affidavit cum No Objectio (N.O.C) dated **06.06.2022** solemni firmed at Mumbai, which contain ansfer all their undivided right, title an nterest from the said property in favor their mother, after the due Process ar Necessary paperwork society have transferred said Flat in favour of Wife Deceased i.e. Smt. FARZANA JAMI LAMBE hence Smt. FARZANA JAMIL LAMBE become the owner of Said Flat nd become the member of the socie nd having right, and interest in said Flat. I hereby invite claims or objections fro ny person or person having claim again heir or heirs or other claimant of laimants by way of inheritance mortgage, possession, sale, gif naintenance, lien, charges, trus easement, transfer, license or otherwise o any or any other right or interes whatsoever in said properties. I hereby requested to make the same known in writing along with supporting documen within a period of **15 days** from the publication of this notice, with copies of such documents and other proofs Support of his/her/ their claims objection Smt. FARZANA JAMIL LAMBE ha ecome the owner and member of the ociety and having undivided 100% share right, and interest, member in th apital/properties of the society in sucl anner as is provided under the bye-law of the Society. Failing which it shall be constructed and accepted that there doe not exist any such claim and/or the sam shall be constructed as having been nor vaived/abandoned

Sd/- Viral K. Dedhi Advocate High Court, 02, Prema Niwas, Carter Road No.07 Near Masjid, Borivali (East) Mumbai 400066 Date: 25/01/202

करण्यात आला.

बेटी बचाओ, बेटी पढाओ दौड हा केंद्र शासन पुरस्कृत कार्यक्रम असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी

र-थापना करण्यात आलेली आहे. मलींच्या जन्माचे प्रमाण वाढविणे, मूर्लीच्या जन्माचे र-वागत करणे, लिंगसमभाग लिंग निवडीस प्रतिबंध करणे, बालविवाहास प्रतिबंध करणे, मुर्लीच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविणे. मुलींमधील सूप्त गुणांना

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई

जाहीर नोटीस गुरुकृपा नागरी सहकारी पतपेढी लि., १२, पटेल वाडी.

जी. डी. आंबेकर मार्ग परेल. मंबर्ड ४०० ०१२ अनुक्रम. क्र. १ ते ०४

Assistant Registrar Co-op Socie Recoverty, Ghatkopar (W) Gen. Outward No. 3792 Date 24/01/2024 अर्जदार

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की. थकीत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला मध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक : १४/०२/२०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता आपण स्वतः अथवा आपल्या विकलामार्फत या कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल. याची आपण नोंद घ्यावी

११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, लाल बहाद्र मार्ग, घाटकोपर पोलिस स्टेशनसमोर, घाटकोपर (प.), मुंबई ४०० ०८६

,					
अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दि.	दावा क्रमांक	दावा रक्कम रु.	जाब देणार क्र
۶.	रमेश लक्ष्मण महादे	२२/१२/२०२३	१४८३	३७२२०६८	8
۶.	कृष्णा गंगाराम मोरे	-"-	-"-	-"-	7
».	प्रमोद सखाराम मोहिते	-"-	-"-	-"-	¥
٧.	सुरेश विश्राम उदगे	-"-	-"-	-"-	Х

ही नोटीस आज दिनांक २४/०९/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे



सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई

सही/-

स्वराज ट्रेडिंग ॲण्ड एजेन्सीज लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालयः** कार्यालय क्र.३०, ३८०/८२ अमृतेश्वर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.

दुसरा मजला, जगन्नाथ सनकरसेट रोड, मुंबई - ४००००२ टपाल मतदान सूचना आणि सदस्यांना ई-वोटिंगची माहिती ग्रद्वारे सूचना देण्यात येत आहे की, स्वराज ट्रेडिंग अँड एजेन्सीज लिमिटेड (कंपनी) टपाल मतदानाद्वारे खालील ठरा

ादस्यांची मान्यता मागत आहे: कंपनीच्या मेमोरँडम आणि असोसिएशन (एमओए) च्या मुख्य उद्देशामध्ये बदल विशेष ठराव <mark>गल मतदान सूचना कंपनीच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे:</mark> www.svarajtrading.in <mark>बीएसई लिमिटेड (बीएस</mark>ई)

या वेबसाइटच्या संबंधित विभागात: www.bseindia.com आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) च्या वेबसाइटव

तम १०८, ११० आणि कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या (काही वैधानिक सुधारणा किंवा त्यामध्ये सध्या लागू असलेल र्नअधिनियमासह) जर काही असेल तर सहवाचिता नियम २० आणि नियम २२, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम ०१४ (काही वैधानिक फेरफार किंवा त्यामध्ये सध्या अंमलात आणणे यासह) (नियम), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑप डयाचे नियमन ४४ (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (सूची विनियम), १४/२०२ नांक ८ एप्रिल २०२० आणि १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क. १०/२०२१ दिनांव ३ जून २०२१ इतर संबंधित परिपत्रके आणि २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, ३/२०२२ दिनांक ५ मे २०२२ आणि ११_/ ०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाने जारी केलेले रमसीए परिपत्रक), भारतीय कंपनी सचिवांच्या संस्थेने जारी केलेले सर्वसाधारण सभेवरील (एसएस-२) आणि इतर कोणत्याह ागू कायदा, नियम आणि विनियम (काही वैधानिक सुधारणा किंवा त्यावेळच्या अंमलात असलेल्या पुर्नअधिनियमांसह) गणि इतर कोणतेही लागू कायदे आणि नियम, कंपनीने बुधवार, २४ जानेवारी २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्पष्टीकरणात्मव धानासह टपाल मतदान सुचना शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४ रोजी पाठवली आहे ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये ादीत दिसतात. फायदेशीर मालकांचे आणि ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये कट-ऑफ तारखेनुसार नोंदणीकृत भ्राहेत, म्हणजे शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४ टपाल मतदानाच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, विशेष व्यवसायाच्या बार्बीवः लेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे टपाल मतदानाद्वारे कंपनीच्या सदस्यांची मान्यता मिळविण्याकरिता ('रिमोट ई-व्होटिंग')

. जपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ('सीडीएसएल') ची सेवा प्रदान केल्या आहेत, ज्यामुळे सदस्यांना त्यां त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टाकता यावे यासाठी रिमोट ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध आहे. रिमोट ई-वोटिंगची तपशीलवार प्रक्रिय ाल मतदानाच्या सूचनेत दिली आहे.

रिमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार, २९ जानेवारी, २०२४ रोजी स.९:०० (भाप्रवे) पासन सरू होईल आणि मंगळवार, २ न्ब्रुवारी, २०२४ रोजी सायं. ५:०० वा.(भाप्रवे) संपेल. तदनंतर सीडीएसएल द्वारे रिमोट ई-व्होटिंग अक्षम केले जाईल आणि . ठवार, २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं. ५:०० वा.(भाप्रवे) च्या पुढे मतदानास परवानगी दिली जाणार नाही. सभासदाने ठरावाव कदा मत दिल्यानंतर, नंतर त्यात बदल करण्याची परवानगी सदस्याला दिली जाणार नाही. या टपाल मतदानाद्वारे (रिमोट ई-होटिंगद्वारे) सभासदांनी पारित केलेला ठराव सदस्यांच्या सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आला आहे असे मानले जाईल. ठराव केब्रवारी. २०२४ रोजी पास झाल्याचे मानले जाईल.

दस्य, ज्यांची नावे सदस्य नोंदणी / लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये शुक्रवार १९ जानेवारी २०२४ रोजी, कट-ऑफ तारीख प्रधिकार सदर कट-ऑफ तारखेनुसार कंपनीच्या भरणा केलेल्या इक्रिटी भाग भांडवलामधील त्यांच्या हिरश्याच्या प्रमाणात ामतील टपाल मतदान फॉर्मसह टपाल मतदान सचनेची हार्ड कॉपी आणि भरणा केलेल्या व्यावसायिक प्रतिसाद लिफाफा य पाल मतदानाकरिता सदस्यांना पाठवले जात नाहीत आणि सदस्यांना त्यांची संमती किंवा असहमत फक्त रिमोट ई-वोटिंग णालीद्वारे कळवणे आवश्यक आहे. ही टपाल मतपत्रिका त्यानुसार एमसीए परिपत्रकांचे पालन करून सुरू केली जात आहे. कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने टपाल मतदानाची ही सचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. -मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पादण्याकरिता आणि टाकलेल्या मतांचा अहवाल देण्याकरिता संचाल ांची नियुक्ती केली आहे

गल मतदानाचे निकाल टपाल मतदान संपल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांत घोषित केले जातील आणि स्टॉक एक्सचेंजेसङ वाद साधल्यानंतर कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात तपासणीसांच्या अहवालासह प्रदर्शित केले जातील .उदा. बीएसई लिमिटेड

सेबी सूची नियमांनुसार आणि त्याव्यतिरिक्त कंपनीच्या वेबसाइट www.svarajtrading.in आणि सीडीएसएल च्य ाइटवर अपलोड करा:www.csdlindia.com. टपाल मतदानाच्या वैधतेबाबत तपासणीसांचा निर्णय अंतिम असेल काही शंका असल्यास, तुम्ही www.csdlindia.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध सदस्यांसाठी वारंवार विचारले ाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकता किंवा सीडीएसएल ई-व्होटिंग प्रणालीवरू -व्होटिंगमध्ये सहभागी होण्याबाबत काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही varajtradingagencies@gmail.com वर ईमेल लिहू शकता किंवा ०२२-२३०५८७३८ आणि ०२२ ३०५८५४२/४३ वर संपर्क साध शकता.

> स्वराज टेडिंग अँड एजन्सीज लिमिटेडकरित हरेंद्र गुप्ता

देनांक: २४ जानेवारी २०२४

डीआयएन : ०५३३५६६२ ईमेल आयडी: svarajtradingagenc

जाहीर नोटीस

सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि, माझे अशित श्रीमान दिनेश नारायण पुरी आणि श्रीमती श्यामू दिनेश पुरी त्यांना खालील मालक सौ वसुधा तारानाथ भांडारकर, यांच्याकडून खरेदी करायची आहे

मिळकतीचे वर्णन सदनिका B-4, Bldg 8, ''केटी नगर बिल्डींग 8 आणि 9 सीएचएस लिमिटेड'', सवे 13/4 आणि इतर, गाव मल्याण, ता. धन जि पालघर (सांगितलेला सदर सदनिका) तर के तारानाथ भाडारकर @ तारानाथ किडियर भांडारकर यांनी सदर सदनिका श्री विजयकमार हरिचंद्र

अरोरा यांच्याकडून दिनांक ०३/१२/१९९९ (दस्तऐवज क्रमांक DHN/ ७४० /१९९९) च्या करारनामाद्वारे खरेदी केला होता. मातक के तारानाथ भांडारकर तारानाथ किडियर भांडारकर यांचे दि १७/१२/२०१६ रोजी निधन झाले, आणि त्याच्या मागे श्रीमती वसुधा तारानाथ भांडारकर आणि श्रीमती स्मिता जी भट हे कायदेशीर वारस आहेत.

म्हणून मी याद्वारे सामान्य लोकांकडून दावे किंवा आक्षेप आमंत्रित करतो की कोणत्याही व्यक्तीने या फ्लॅटवर विक्री, गहाण, शुल्क, भेट, ताबा, भाडेकरू, धारणाधिकार किंवा फायदेशीर हक्क व्याज किंवा अन्यथा जे काही दावा केला आहे त्यावर कोणताही दावा आणि आक्षेप असल्यास कार्यालय क. 19 महावीर निवास, प्लॉट 301, सेक्टर 21. नेरुळ ई नवी मुंबई 400706 येथे या प्रकाशनाच्या सदर नोटिशीस आजपासून (14) चौदा दिवसांच्या आत कोणतीही हरकत न आल्यास, सदरच्या मालमत्तेवर/ दस्तावर कोणताही दावा नाही असे गहीत धरले जाईल. हरेश बी डेमला

(वकील उच्च न्यायालय, मुंबई) Date: 25.01.2024

IN THE COURT OF THE JUDICIAL MAGISTRATE NO. I, ERODE. C.C.NO. 424/2001

Sri. Arihant Exports Rep. by Prakashchand Hasthimal Jain.

Shri Navin kumar Mansinghka. S/o. Muralithar Agarwal,

No. 8, Ravi Kiran Deodher road,

Mathunga, Mumbal-19.

NOTICE

... Complainant

The above said case came up before the Hon'ble JUDICIAL MAGISTRATE COURT NO. I, ERODE, ERODE DISTRICT, TAMILNAD. for hearing on 21-11-2023. The said Hon'ble judicial magistrate was pleased to issue non bailable warrant and proclamation U/s. 82 of Cr.P.C against you. Hence you are hereby directed to make appearance in person on 05-02-2024 at 10.00 am, before the above said court, failing which criminal action will be taken against you by the above said court. P. SHANMUKHAM, B.Sc., B.L.,

L.R. SUNDARESWARAN, B.A., B.L., Roll No: MS 2159/2000 ADVOCATE & NOTARY PUBLIC, 5, MADAVI 1st STREET, TEACHERS COLANY, ERODE - 638 011.

CELL: 98421 54551, 94434 54551

L.R.SUNDARESWARAN, B.A., B.L., A.VETTRIVENDHAN, B.A., B.L., ADVOCATES NO.4, MADHAVI STREET, TEACHERS COLONY, ERODE - 638 011 CELL: 98421 54551, 76958 04540

KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD.

CIN: L31909MH1983PLC220457 Read off: C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd. Vidyalankar College Road, Antop Hill, Wadala (E), Mumbai 400037 . Tel -27750662 Email: kusammeco.acct@gmail.com Website: www.kusamelectrical.com

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company wil be held on Friday, 02nd February, 2024 at 03.00 pm to consider and approve the Un-Audited Financial Results for the quarter ended 31st December, 2023.

For, Kusam Electrical Industries Limited

residing at, Flat No. 504, Sanskruti CHS Amruta Lokhande Ltd., Poonam Vihar Complex, Behind P.G Company Secretary & Compliance Officer Vora, Mira Road (E), Thane-401107. My Place: Mumbai client and her husband MR VISHNIIDATT Date: 24th January, 2024 **DEVIDATT UPADHYAY** are the joint owner

ीकरणासाठी बेटी बचाओ,

बेटी पढाओ दौडचे आयोजन

करण्यात आले होते. रॅलीच्या

कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी

PUBLIC NOTICE

Notice hereby given at Public large tha

ny client, PUSHPA VISHNUDATTA

JPADHYAYA, an adult, Indian Inhabitan

of Flat No. 504 Sanskruti CHS Ltd.

Poonam Vihar Complex, Behind P.G. Vora

Mira Road (E), Thane-401107 Admeasuring

528.00 sq.ft., My client's husband MR

VISHNUDATTA DEVIDATT UPADHYAY

died on 12/11/2023 and left behind my clie

UMA SUNIL HARSHE AND SEEM

That, my client's above referred daughte

had already given their No-objection for

transfer of my client's husband MR

VISHNUDATTA DEVIDATT UPADHYAY

(50%) share in respect of said flat on m

client's name. If anybody having any clain

rights, interest, any kind of encumbrances

over the said flat shall meet my client or me

within 15 days from the publication of this

Notice hereby given at Public large

mv client. PUSHPA VISHNUDATTA

UPADHYAYA, an adult, Indian Inhabitan

residing at. Flat No. 504. Sanskruti Chs Ltd.

Poonam Vihar Complex, Behind P.G. Vora

Mira Road (E), Thane-401107. My client's

nusband MR. VISHNUDATTA DEVIDATT

UPADHYAY is the absolute owner of Flat No.

G-102, Geeta Sagar Co-op Hsg Soc Ltd, Bldg

No. F & G. Geeta Nagar Phase-3, Mira Road

(E). Thane- 401107, Admeasuring 744 sq.ft.

Built up (Hereinafter referred as "Said Flat"

My client's husband MR. VISHNUDATTA

DEVIDATT UPADHYAY, died on 12/11/2023

and left behind my client and her daughter

ALKA VINOD MUMGAI, UMA SUNII

HARSHE & SEEMA JOSHI as his only legal

That, my client's above referred daughter

already given her No-objection for transfer of

DEVIDATT UPADHYAY (100%) shares in

respect of said flat on my client's name.

anybody having any claim, rights, interes

any kind of encumbrances over the said fla

shall meet my client or me within 15 days

from the publication of this notice.

C-98, Shanti Shopping Centre

Mira Road (East) Thane-401107

Advocate: Ajay S. Yadav

My client's husband MR. VISHNUDATTA

Date: 25/01/2024

JOSHI, as his only legal heirs.

Advocate: Aiav S. Yadav

C-98, Shanti Shopping Centre

Mira Road (East) Thane-401107

notice

and her daughters ALKA VINOD MUMGAI

शासकीय

समारोपाप्रसंगी

मनोगत व्यक्त केले.

सूचना

नावे असलेले **मे. कोकट महिंद्रा बँक लिमिटेड** यांच्या स्तकातील फोलिओ **क केएमएफ१२२१२६** अतर्गत मनुक्रमांक ३४२०८६०३५–३४२०८७०३४ आपि १९४३१४५६-९१९४३२४५५ धारक २०० अर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.६०४३४३ व ८०८३९२ हरवले/गहाळ/नष्ट झाले आहेत आणि जाहिरातदारांनी तदर शेअर्सकरिता दय्यम प्रमाणपत्र वितरणासाठी . फंपनीकडे अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस सदर अर्सबाबत काही दावा असल्यास कपया कंपनीचे नेबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात **केफि**न टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, लॉट क्र.३१-३२. गचीओवली. वित्तीय जिल्हा नानकरामगुढा, हैदराबाद-५०००३२ येथे आजच्या गरखेपासून **१५ दिवसात** कळवावे, अन्यथा सद शेअर्सबाबत दय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिय कंपनी सुरू करेल ठिकाण: मुंबई दिनांक: २५.०१.२०२४ गणेश सिंग

PUBLIC NOTICE

Mrs. Lalita Mathur are the rightful owners of the property located at H-16, Flat No. 204, Second Floor, Rushtoomjee Eveshine Global City, Virar West, Palghar, Maharashtra 401303. The property was purchased from Mrs. Parasdevi Mehta, Mr. Sandeep Mehta, Mr. Gautamchand Mehta being the only legal heirs of late Mr. Vijayraj Mehta on 8th February 2019. Following the demise of Mr. Vijayraj Mehta on 30th May 2014, the legal heirs are identified as Mrs. Parasdevi Mehta, Mr. Sandeep Mehta and Mr. Gautamchand Mehta. Any claims or disputes related to this property should be addressed to the undersigned within 7 days from the date of this publication hereof, failing which the claim, if any, shall be deemed to have been released or

Advt. Pradeep Kumar Pandey Aastha Shvas Apt, Nr. Achole Police Station, Nallasopara (E), Palghar - 401209 8779051797



इंडियन इन्फोटेक अँड सॉफ्टवेअर लिमिटेड

CIN NO.:L70100MH1982PLC027198 ऑफिस नं.११०, पहिला मजला, गोल्डन चेंबर ग्री को-आंप सोसायटी न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. ईमेल आयडी: indianinfotechsoftware@yahoo.com; बसाइट: www.indianinfotechandsoftwareltd.in

				(ईपीएस	सोडून लाख रुप
		a	रिष्ठ तपशील तिमार्ह	ì	समाप्त वर्ष संप
अ. क्र.	तपशील	३१.१२.२०२३	३०.०९.२०२३	३१.१२.२०२२	39.03.70
ж.		अनऑडिटेड	अनऑडिटेड	अनऑडिटेड	ऑडिटेड
१	ऑपरेशन्समधून एकूण उत्पन्न	488.84	६०५.२८	230.00	४७०६.
?	निव्वळ नफा/ (तोटा) अपवादात्मक वस्तूंपूर्वी सामान्य क्रियाकलापांमधून आणि कर	૪७५.७६	५१७.१०	१७८.९३	७८
ş	निव्वळ नफा/ (तोटा) करानंतरच्या कालावधीसाठी (असाधारण वस्तूनंतर)	३५६.०६	३८६.६५	१७८.९३	६०
У	इकिटी शेअरची संख्या	१००५५.९०	१००५५.९०	१००५५.९०	१००५५
ų	प्रति शेअर कमाई (प्रत्येकी १/-ची) मूलभूत	०.०३५४	०.०३८५	০.০१७८	0.0
	पातळ केलेले	0.0348	0.0324	০.০१७८	0.0

Note: उपरोक्त हे SEBI (लिस्टिंग आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉ क्स्चेंजकडे दाखल केलेल्या त्रैमासिक अन-ऑडिटेड आर्थिक परिणामांच्या तपशीलवा २२४ रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

मनीष बडोल

व्यवस्थापकीय संचालव

DIN: 05016172

दिनांक: २४.०१.२०२४

RAJKAMAL SYNTHETICS LIMITED CIN- L45100MH1981PLC024344 Registered Office Address :411 Atlanta Estate Premises CHSL, G.M Link Road, Goregaon (East), , Mumbai-400063 Phone No: 022-48255368.46056970: Email: raikamalsynthetics@gmail.com

STATEMENT OF THE UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON 31ST DECEMBER 2023

(Rs. In lac, except EPS

				(o, except =: e,	
Şr.	Particulars		the ended on	For the Nine months ended on		
No		31-12-2023	31-12-2022	31-12-2023	31-12-2022	
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	
1	TOTAL INCOME	-	13.95	18.89	20.54	
2	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD (BEFORE TAX, EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY ITEM)	(1.82)	7.89	6.22	8.61	
3	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD BEFORE TAX, (AFTER EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY ITEM)	(1.82)	7.89	6.22	8.61	
4	NET PROFIT / (LOSS) FOR THE PERIOD AFTER TAX (AFTER EXCEPTIONAL OR EXTRA ORDINARY ITEM)	(1.85)	7.89	6.15	8.61	
5	EQUITY SHARE CAPITAL	650.00	650.00	650.00	650.00	
6	RESERVES (EXCLUDING REVALUATION RESERVE) AS SHOWN IN THE AUDITED BALANCE SHEET OF THE PREVIOUS YEAR	(650.27)	(669.56)	(650.11)	(669.56)	
7	EARNING PER SHARE (OF RS 10/- EACH) (FOR CONTINUING AND DISCONTINUING OPERATION)					
	1. BASIC	(0.03)	0.12	0.09	0.13	
	2. DILUTED	(0.03)	0.12	0.09	0.13	

The un-audited results for the quarter ended on December 31, 2023 were reviewed by the audit committee and approved by the board of directores in its meeting held on January 24, 2024.

The above is an extract of detailed format of quaterly financial results filled with the Stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements.) Regulations, 2015. The full format is available on BSE Website and also on the company's website www.rajkamalsynthetics.com.

For and on behalf of the Board of FOR RAJKAMAL SYNTHETICS LIMITED Ankur Ajmera Managing Director DIN: 07890715

Place: Mumbai

ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालयः** राजा बहादूर कंपाउंड, इमारत क्र.५, २रा मजला, ४३, टेमरिंड लेन, फोर्ट, मूंबई–४००००१.

दर.क.:(०२२)808६३५०० | CIN:L51900MH1986PLC041499 Website:www.oasiscaps.com | E-mail:admin@oasiscaps.com ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु. लाख, ईपीएस व्यतिरिक्त संपलेले संपलेले तिमाही तिमाही ९ महिने

. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नम्न्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नम्ना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या wwww.oasiscaps.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

. कंपनी एनबीएफसी आहे आणि फक्त एक विभाग आहे

ठिकाणः मुंबई

४. मागील वर्ष/कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत करण्यात आले.

ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेडकरिता अनिल कुमार बगरी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०००१४३३८

दिनांकः २४.०१.२०२४

	39.92.23	३०.०९.२३	३१.१२.२२	३१.१२.२३	39.03.2
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षि
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	९९.८६	84.39	(६१.९८)	२८१.५२	9२०.७
करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	६०.९०	६६.0६	(११२.४५)	9८८.३२	99.0
करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	ξ 0. ९ 0	६६.0६	(१५८.३४)	9८८.३२	(४१.६८
करानंतर एकूण इतर सर्वंकष उत्पन्न/	_	-	-	-	(33.44
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	9८५.00	9८५.00	9८५.00	9८५.00	9८५.0
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित					
राखीव वगळून)					९४७.६
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी-वार्षिकीकरण नाही)					
अ) मूळ	3.29	3.40	(८.५६)	90.9८	(२.२५
ब) सौमिकृत	3.29	3.40	(८.५६)	90.9८	(२.२५
टिप:					
१. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्या	त आले आणि	२४ जानेवारी,	, २०२४ रोजी	⁻ झालेल्या सर्ग	नेत संचाल
मंदलाने मान्य केले					